


क्रांतिकारी शोधाच्या दिशेने

ज्या पदार्थातून वीज वाहते त्यांना सुवाहक, तर ज्यातून वाहत नाही त्यांना दुर्वाहक असे म्हणतात. सुवाहक पदार्थातून वीज वाहत असली, तरी जेवढी पाठवली जाते, तेवढी पुढे जात नाही. वीज वाहते किंवा वीजप्रवाह म्हणजे धातुमधील इलेक्ट्रॉनचे वहन. सामान्य तापमानाला इलेक्ट्रॉन कर्सेही वाहत असतात. म्हणजेच ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि एकमेकांना धडकतात. त्यांची दिशा बदलते, पुढी हधकतात. अशा तर्फे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वाहत असताना विजेचे वहन कमी होते आणि तेथे उष्णता निर्माण होते. धातुच्या या गुणधर्माला रोध म्हणतात. जितका रोध जास्त, तेवढी उष्णता जास्त व विजेचे वहन कमी.

आपण जेवढी वीज निर्माण करतो, तेवढी वीज रोध आणि अन्य काही कारणांमुळे वापरू शकत नाही. रोध शून्य केला, तर जास्तीत जास्त वीज वापरू शकू. वीजनिर्भिती व वहनात जगभर मोठा खर्च होतोच; शिवाय ते प्रदूषणाचे आणि जागतिक तापमानवाढीचे सर्वांत मोठे कारण आहे. रोध शून्य केल्यास तापमानवाढ आणि प्रदूषणास आव्यावसू शकेल.

रोध कमीत कमी करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १९११मध्ये डच शास्त्रज्ञ केमलिंग ओन्नेस यांनी केला. त्यांनी हेलियमचे द्रवीभवन केले. त्यासाठी त्यांना किमान तापमान म्हणजेच ३-४ केलिंहन किंवा शून्याखाली २६९-२७० अंश सेल्सिअस मिळवावे लागले. सामान्य स्थितीत पाणी शून्य अंश सेल्सिअसला गोठते. या गोठणबिंदूच्या खाली २७३



१३ | ७ | १९

सामान्य तापमानाला आणि दावाला अतिसंवाहकता हे आजवर स्वप्न होते; परंतु ते शक्य केल्याचा दावा दोघा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे...



अंश सेल्सिअस तापमान म्हणजे किती थंड असेल, याची कल्पना केलेली बरी. जेवढा रोध शून्य होतो, त्या पदार्थांना किंवा वीजवाहकांना 'सुपरकंडक्टर' (अतिसंवाहक) म्हणतात.

रोध शून्य करण्यात यश आले, तरी ते अशा तापमानाला, की त्या तापमानात आपण राहू शकत नाही. त्या तापमानास आपण हे सुपरकंडक्टर हाताळू शकत नाही. म्हणजेच, अतिसंवाहकता शोधूनी तिचा उपयोग नाही. पुढे शास्त्रज्ञांनी सुवाहकांत, अधिक तापमानात अतिसंवाहकता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आज हे तापमान वाढून १७३ केलिंहनपर्यंत आले आहे. तरीही या अतिसंवाहकतेचा उपयोग या तापमानात करून घेणे अशक्यव. सामान्य तापमानाला आणि दावाला अशी

अतिसंवाहकता हे स्वप्न होते. परंतु दोन गुणधर्म दोन वेगवेगळ्या नमुन्यात ते शक्य झाल्याचा दावा दोघा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

बैंगलुरु येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समधील शास्त्रज्ञ डॉ. पांडे आणि त्यांचे विद्यार्थी देव तुमारा थापा यांनी जुलै २०१८ मध्ये सोने व चांदी यांपासून बनविलेल्या मिश्रणातून २८६ केलिंहन म्हणजे, १३ अंश सेल्सिअस तापमानास अतिसंवाहकता शोध लागलेला असेल.



विज्ञानवाटा

मिळविलियाचा दावा करणारा शोधनिबंध लिहून, ऑनलाईन शोधनियतकालिक 'आरएक्साइक' कडे पाठविला. काही परिस्थितीत हा पदार्थ अगदी ७५ अंश सेल्सिअसलाही अतिसंवाहकता दर्शविते, असाही त्यांचा दावा आहे. कोणत्याही शोधनिबंधाचा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करतात आणि त्यातील त्रुटी शोधतात. त्यानुसार या संशोधनातील शास्त्रज्ञांनी त्रुटी दूर करून नंतरचा शोधनिबंध मे २०१९मध्ये पाठविला असून, त्याचे परीक्षण तज्ज्ञ करीत आहेत.

अतिसंवाहक पदार्थाचे विचित्र व क्लिष्ट असे गुणधर्म असतात; परंतु दोन महत्वाचे गुणधर्म म्हणजे, अतिसंवाहक पदार्थातील रोध शून्य असतो आणि दुसरा म्हणजे, असे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. या शास्त्रज्ञांनी सोने आणि चांदी यांच्या मिश्रणाचे १२५ नमुने बनविले आणि त्यातील काही नमुन्यांमध्ये हे गुणधर्म दिसले.

शास्त्रज्ञांनी दाखवली. त्यानंतर त्यांनी हे दोनी गुणधर्म दोन वेगवेगळ्या नमुन्यात आवृत्तीत आणि ते एकाच नमुन्यात शास्त्रज्ञांनी केला आहे. आणि त्रुटी तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दाखवली. त्यानंतर त्यांनी हे दोनी गुणधर्म एकाच नमुन्यात आवृत्तीत आणि ते पुढील आपाचे पुरावे सादर करून नव्याने शोधनिबंध पाठविला. त्याचे परीक्षण होईल आणि ते परिपूर्ण असल्यास प्रसिद्ध होईल. तो सिद्ध झाल्यास एक क्रांतिकारी शोध लागलेला असेल.

